

कायम विना अनुदानित तत्त्वावरील नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सध्या सुरु असलेल्या विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/जादा तुकड्या सुरु करण्यांस LOI देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आयटीसी-२२१५/प्र.क्र. ३८२/व्यशि-३,
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २४ ऑक्टोबर, २०१६

वाचा :

(१) कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्र. आयटीसी-२२१५/प्र.क्र. ३८२/व्यशि-३, दिनांक ११.०७.२०१६.

शासन शुध्दीपत्रक :

संदर्भीय (१) येथील शासन निर्णयासोबतच्या सहपत्र “ब” मध्ये नमूद ३५ विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कायम विना अनुदान तत्त्वावर जादा तुकड्या सुरु करण्यास इरादापत्र (LOI) देण्यात आलेले आहे. सदर सहपत्र “ब” मधील अ.क्र. १४ व २७ मध्ये पुढील विवरणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार सुधारणा करण्यात येत आहे.

अ. क्र.	खाजगी औ. प्र. संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
१४	यशोदीप खाजगी औ. प्र. संस्था, गेट नं. ११४, पिंपळगाव पांढरी, बीड रोड, एम.आय.डी.सी. शेंद्राजवळ, जि. औरंगाबाद	विजतंत्री	३ री व ४ थी तुकडी.
२७	डॉ. आर.जी. भोयर खाजगी औ. प्र. संस्था, नालवाडी, बॅचलर रोड, जिल्हा-वर्धा	विजतंत्री	८ वी तुकडी दुसऱ्या पाळीत, ५ वी, ६ वी व ९ वी तु. तिसऱ्या पाळीत ७ वी तुकडी पहिल्या पाळीत

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०२४१२०५२१५३०३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विवेक मा. पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

- २) सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई / पुणे / नागपूर/ नाशिक /औरंगाबाद व अमरावती. (संचालनालयामार्फत)
- ३) मा.मुख्यमंत्री यांचे उप सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.राज्यमंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ६) सह सचिव (व्यशि), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ७) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १०) सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी (संचालनालयामार्फत)
- ११) सर्व संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय. (संचालनालयामार्फत)
- १२) संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (संचालनालयामार्फत)
- १३) निवड नस्ती (व्यशि-३), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई.